

Tejali

नमस्कार मित्रांनो... English Expressions मध्ये सगळ्यांचं स्वागत. हा शो आपल्याला, इंग्रजीतले नवनवीन वाक्प्रचार शिकण्यास मदत करेल.

आजचं English Expressions आहे “to put all your eggs in one basket” गुंतवणूकीसाठी सल्ला देताना हा वाक्प्रचार नेहमी वापरतात. फिफी आणि रॉब गुंतवणुकीविषयी बोलत आहेत. चला ऐकू.

Feifei

Rob, what are you doing?

Rob

(*counting out money*) Oh hi, I'm just counting up all my money... actually, Feifei, could I borrow £100, please?

Feifei

£100? That's a lot of money. What do you need it for?

Rob

Well, with all my savings *plus* your £100, I'll just have enough.

Feifei

For what?!

Rob

To invest in this new company my friend is setting up. He's invented this machine where you can talk to people anywhere in the world and there are no wires or cables. It's going to be a huge success.

Feifei

Rob, that sounds to me like a mobile phone – that's already been invented.

Rob

Yeah but you can also type messages on it and send them to other people. Absolutely amazing! If this is successful my investment is going to make me millions of pounds!

Tejali

रॉब त्याच्या मित्राच्या कंपनीत पैसे invest करतोय. आणि ही investment चांगली ठरली तर त्याला खूप पैसा मिळेल असं रॉबला वाटतंय. तो खूपच excited आहे. पण फिफीला हे पटलेलं नाही. तिनं काय सल्ला दिला रॉबला? चला ऐकू या!

Feifei

Err, Rob calm down. Don't put all your eggs in one basket.

Rob

What? I'm not investing in eggs – this is real money. And what do you mean about one basket? I wasn't going to put the money in a basket!

Feifei

It's a saying! *Don't put all your eggs in one basket* – it's an expression that means you should never rely on just one plan because it could go wrong. Rob, don't use all of your savings on this one idea – it might fail.

Rob

Fail? Do you really think so? Are you really saying putting all my eggs – or my money - in one basket is too risky?

Feifei

Exactly.

Tejali

फिफीने रॉबला सांगितलं, don't put all your eggs in one basket. इथे पैशांना अंड्यांची उपमा दिलीये आणि गुंतवणुकीला टोपलीची. पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवले तर होणारं नुकसान कमी होतं. सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवली आणि ती पडली तर सगळीच अंडी फुटतील. म्हणजेच एकाच plan वर अवलंबून राहिलं आणि तो plan चुकीचा ठरला तर जास्त नुकसान होईल, म्हणूनच पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवावेत, असं सांगतात. Don't keep all your eggs in one basket.
काही उदाहरणं बघू...

Examples

My dad says I should buy shares in a lot of different companies, and not put all my eggs in the one basket. He said my money would be safer that way.

You shouldn't just apply for one job. What happens if you don't get it? Don't put all your eggs in one basket.

Feifei

So, don't put all your eggs in one basket. Have you got the message, Rob?

Rob

Yes. I mustn't depend on one idea to make me rich. I'm not so sure about my friend's new idea anyway, but does that mean you won't lend me £100?

Feifei

No.

Rob

What about for my other *cracking* good idea - one that you really will need a basket for?

Feifei

What is it?

Rob

I have bought a chicken. It means I won't have to buy eggs at the supermarket anymore. It will save me lots of money. Oh look, she's just laid her first egg... here, Feifei, catch. Can you put that in the basket for me?

Feifei

Watch out, that nearly hit me.

Tejali

शेवटी रॉब ला फिफीचा सल्ला पटला आणि त्याने सगळे पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवण्याचं ठरवलं. वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवणं हा यशस्वी गुंतवणुकीचा कानमंत्र आहे. तुमचा investment fund काय आहे? तुम्ही कशी गुंतवणूक करता ?

मी तुम्हाला भेटून English Expressions पुढच्या भागात... आणखी काही नवीन शब्दप्रयोग घेऊन... तोपर्यंत... Bye!